

निषद् 1) die ed. Bomb. richtig निषद्य.  
 निषदन vgl. उष्ट्र°, त्रैलोक्य°.  
 निषद्य 1) a) निषद्यादि KATHĀS. 86, 142, 144. — b) निषद्याभिधो देशः  
 KATHĀS. 101, 11.  
 निषाद् 1) = भिन्न KATHĀS. 59, 24, 26. निषादी 169. निषादीत्व 160. —  
 2) Ind. St. 8, 259. fg. 270. fg.  
 निषेक्तर m. Befruchter, Erzeuger BHĀG. P. 10, 10, 11.  
 निषेचन BHĀG. P. 8, 9, 29.  
 निषेद्धव्य KATHĀS. 86, 112.  
 निषेध 1) definiert KUALAJ. 154, b. Negation SARVADARĢANAS. 52, 16.  
 105, 12. fgg.  
 निषेव 2) a) योग° BHĀG. P. 10, 20, 33. Gebrauch: नववारि° 13. — b)  
 कृरि° BHĀG. P. 10, 20, 13. 69, 38. — 3) m. Verehrung BHĀG. P. 10, 33, 35.  
 निषेवण 2) तद्वत्° KATHĀS. 63, 59. मांस° Genuss SĀH. D. 196, 16.  
 निषेव्य 3) zu verehren BHĀG. P. 10, 48, 30.  
 निष्का 1) am Schluss, पत्रिका und पाद्° gehören wohl zu 2) in der  
 Bed. ¼ Nishka. — 2) = टङ्क, शाण ÇĀRṅG. SĀH. 1, 1, 30.  
 निष्काएक 1) adj. (f. ऋ) frei von Feinden KATHĀS. 55, 238. 58, 139.  
 99, 41. — 2) निष्काएका f. Titel zweier Commentare HALL 27.  
 निष्कम्प so v. a. keine Miene verziehend KATHĀS. 113, 56.  
 निष्कर्ष 2) NILAK. zu MBH. 13, 2241 erklärt: स्त्रीबुद्धिमनुसृत्यैव. —  
 निष्कर्षम् MBH. 2, 526 erklärt NILAK. durch करार्थं प्रज्ञापीडनम्; vgl. oben  
 u. अनुकर्ष 3).  
 निष्कल 1) a) WEBER, RĀMAT. UP. 287. — b) MBH. 3, 13851 ist निष्क-  
 लाः zu lesen; vgl. Spr. 5100.  
 निष्कलङ्क, पूर्णन्दुः किं तथा वन्द्यो निष्कलङ्को यथा कृशः VṚDDHA-  
 KĀN. 16, 7. तस्यां (so ist zu lesen) निष्कलङ्के मुखे सति KATHĀS. 91, 29.  
 प्रुभयान ÇĀTR. 14, 273.  
 निष्काल (निस् + काल) adj. unschön, hässlich: वपुस् KATHĀS. 76, 32.  
 2. निष्कारण, नेदं निष्कारणं राजन्युष्पकं यन्न गच्छति R. 7, 16, 6. नि-  
 ष्कारणम् ohne Grund KATHĀS. 54, 133. 70, 74. 124, 120.  
 निष्कालिक, NILAK.: निर्गतः कालपिता जेतास्येति तम्.  
 निष्कासन (vom caus. von 1. कस् mit निस्) n. das Hinaustreiben,  
 Fortjagen Verz. d. Oxf. H. 216, a, 6.  
 निष्कलित्वष KATHĀS. 72, 154.  
 निष्कूट 1) BHĀG. P. 10, 41, 21. — 7) NILAK. zu MBH. 2, 1037: निष्कूटं  
 शैलविशेषम्, zu 1831: समुद्रसमीपनिष्कूटे गृह्याद्याने.  
 निष्कूट nach dem Schol.: = गृह्यारामकल्प.  
 निष्कृति 1) a) Vergeltung KATHĀS. 62, 142. BHĀG. P. 10, 46, 49.  
 निष्कृप (so zu lesen) Spr. 2658.  
 निष्कृतव (निस् + कृ°) adj. frei von Trug, ehrlich, von einer Person  
 KATHĀS. 82, 50.  
 निष्कृत्व, f. ई BHĀG. P. 10, 68, 40.  
 निष्क्रमण, पाप° das Weichen der Sünde Verz. d. Oxf. H. 281, a, 9.  
 निष्कृत्य Lohn, Bezahlung KATHĀS. 57, 67. गुरु° BHĀG. P. 10, 43, 47. Z.  
 3 die ed. Bomb. richtig निष्कृत्यसुवर्णकम्.  
 निष्क्रिय 1) Spr. 4607. — 2) त्रैलोक्य R. 7, 33, 52. = संसारप्रयुक्त (!) Schol.  
 निष्ठन (von स्तन् mit नि) m. das Stöhnen, Seufzen: तीव्रनिष्ठनतत्प-

रान् (sic) R. 7, 21, 12. तीव्रनिष्ठनः दुःखितशब्दः Schol.  
 निष्ठक्य Z. 3 lies तर्कु st. तर्कु.  
 निष्ठानक 2) R. ed. Bomb. 6, 93, 38 liest घोरः शोकेन समभिद्रुतः und  
 der Schol. erklärt: निष्ठानको नाशः शोकसहितः प्राप्तः.  
 निष्ठ 2) vgl. WEBER, Nax. 2, 373.  
 निष्ठक (निस् + क्त) adj. ohne Rüstung Nir. 1, 10.  
 निष्ठ 1) b) प्राज्ञनिष्ठा कथाम् KATHĀS. 61, 57. — c) सत्त्व° KATHĀS. 53,  
 165. — 2) c) WEBER, GJOT. 76.  
 निष्ठन s. u. निष्ठन.  
 निष्ठिवन KATHĀS. 70, 5, 7.  
 निष्ठुर, कृतकक्रोध° (धूर्त) KATHĀS. 89, 104. °भाषिन् VṚDDHA-KĀN. 15, 4.  
 निष्ठुरिन् = निर्दय und निष्ठुरवाच् NILAK.  
 निष्पति SARVADARĢANAS. 123, 10. मुह वैचित्ये इत्यस्माद्धातिर्मीकृशब्द-  
 निष्पत्तेः das Herkommen —, das Abgeleitetsein von 151, 22. Bez. eines  
 best. ekstatischen Zustandes: निष्पत्तौ वैपावः शब्दः कृपादीपासमो भवेत् ।  
 एकीभूतं तथा चित्तं राजयोगाभिधानकम् ॥ Verz. d. Oxf. H. 233, b, 38. fg.  
 निष्पत्त 2) BHĀG. P. 10, 67, 20.  
 निष्पन्द KATHĀS. 60, 59. Z. 3. fg. अनिष्पन्द MBH. 6, 298 erklärt NILAK.  
 durch अस्वेद nicht schwitzend; also falsche Schreibart für अनिष्पन्द  
 oder अनिष्पन्द. Derselbe Fehler R. 7, 28, 42: शोषितोदकनिष्पन्दा (न-  
 दी) Strom.  
 निष्पराक्रम (निस् + प°) adj. kraft-, machtlos BHĀT. 6, 39.  
 निष्परिकर lies der keine Anstalten —, keine Vorbereitungen getroffen  
 hat, der sich nicht mit dem Nöthigen versehen hat und vgl. u. परिकर 3).  
 निष्परिग्रह = कन्धापाडकादिहीन NILAK. zu MBH. 1, 4600. = निर्मुक्त  
 H. an. 3, 271. त्यक्तसङ्ग st. निष्परिग्रह MRD. t. 117.  
 निष्पात (von 1. पत् mit निस्) m. das Zucken, eine rasche Bewegung:  
 भगवद्वात्रनिष्पातिर्वज्रनिष्पेषनिष्ठुरैः BHĀG. P. 10, 44, 20. = अत्रनिष्पात्वा-  
 दीनां प्रकृरैः Schol.  
 निष्पादक SĀH. D. 318, 19. fg.  
 निष्पाद्य SĀH. D. 315. Schol. zu NAISH. 22, 47. hervorgebracht —, er-  
 zeugt werdend: वृष्टिनिष्पाद्यस्य देश) HALĀJ. 2, 6. Die letzte Stelle zu  
 streichen, da निष्पाद्य hier absolut. ist; vgl. u. पद् mit निस् caus.  
 निष्पीड, die v. l. richtig निष्पीतं.  
 निष्पुलाक 1) lies tauben Körnern st. Spreu.  
 निष्पौरुषार्थ adj. der Männlichkeit und des Zornes baar KATHĀS. 38, 105.  
 निष्प्रकाश (so die ed. Bomb.), füge dunkel hinzu.  
 निष्प्रज्ञ (निस् + प्रज्ञा) adj. der Einsicht ermangelnd, dumm KATHĀS.  
 60, 91. 61, 299.  
 निष्प्रणय (निस् + प्र°) adj. kein vertrauliches Verhältniss andeutend,  
 ceremoniös: महारजिति निष्प्रणयमामन्त्रपापदम् UTTARARĀMAN. 54, 14 (70, 5).  
 निष्प्रतिबन्ध (निस् + प्र°) adj. ungehemmt, wogegen keine Schwierig-  
 keiten —, keine Einwendungen erhoben werden können, SARVADARĢANAS.  
 117, 18.  
 निष्प्रत्यूह adj.: मन्मथोन्माद्यवेगाः MĀLATI. 138, 10. °कम् adv. LA.  
 (II) 92, 18.  
 निष्प्रपञ्च 1) lies keiner Mannichfaltigkeit unterliegend und füge BHĀG.  
 P. 10, 14, 37. DHŪRTAS. 71, 3 hinzu.